

अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून ऊर्जा निर्मितीचे नवीन
धोरण-२००८ अंतर्गत राज्यात अपारंपरिक ऊर्जा
प्रकल्प उभारण्याविषयीची कार्यपध्दती
गॅसिफायर तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती
प्रकल्पांचा समावेश करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा व कामगार विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: बायोमा-२०१२/प्र.क्र.३००/ऊर्जा-७
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
तारीख: ०६ मार्च, २०१४.

वाचा —

- १) शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक: अपाऊ-२००७/ प्र.क्र.६९३/ऊर्जा-७,
दिनांक १४ ऑक्टोबर, २००८.
- २) शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक: पवन-२०१०/प्र.क्र.१३४/ऊर्जा-७,
दिनांक १४ जुलै, २०१०

प्रस्तावना —

अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून ऊर्जा निर्मितीचे नवीन धोरण-२००८ संदर्भाधीन क्रमांक-१ वरील दिनांक १४ ऑक्टोबर, २००८ च्या शासन निर्णयान्वये जाहीर केले आहे. सदर धोरणांतर्गत राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणी विषयीची कार्यपध्दती संदर्भाधीन क्रमांक-२ वरील दिनांक १४ जुलै, २०१० च्या शासन निर्णयान्वये विहित कार्यपध्दतीमध्ये परिशिष्ट “क” मध्ये मूलभूत सुविधा संमती अंतर्गत मुद्दा क्रमांक-१४ म्हणून बायोमासवर आधारित गॅसिफायर तंत्रज्ञानावरील पारेषण जोड वीज निर्मिती प्रकल्पाचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन शुध्दीपत्रक :-

शासन निर्णय, दिनांक १४.७.२०१० मधील परिशिष्ट “क” मध्ये मूलभूत सुविधा संमती अंतर्गत मुद्दा क्रमांक-१४ म्हणून खालील मजकूर समाविष्ट करण्यात येत आहे :-

बायोमास गॅसिफायर तंत्रज्ञानाआधारे वीज निर्मिती करण्यासाठी नवीन व नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्याबाबत मार्गदर्शक तत्वे विहित करण्यात आली आहेत. बायोमास गॅसिफायर तंत्रज्ञान वापरून वीज निर्मिती करण्यासाठी मुख्यतः वेडी बाभूळ, शेवरी इ. स्वरूपाचा बायोमास वापरण्यात येतो. बायोमासवर आधारित प्रकल्पामध्ये विविध घन स्वरूपाच्या जैव

पदार्थाचा वापर करुन गॅसिफायर तंत्रज्ञानावर आधारित पारेषण जोड वीज निर्मिती प्रकल्प आस्थापित करण्यासाठी पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना लागू राहतील :-

- १) गॅसिफायर तंत्रज्ञानावर आधारित पारेषण जोड वीज निर्मिती प्रकल्पांची कमाल क्षमता २ मे.वॅट पर्यंत मर्यादित राहिल.
- २) गॅसिफायर तंत्रज्ञानावर आधारित पारेषण जोड वीज निर्मिती प्रकल्प बॉयलर, टर्बाइन व जनरेटर मार्गाने (Combustion Route) वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना महाऊर्जाने नेमून दिलेल्या बायोमास संकलन क्षेत्राव्यतिरिक्त म्हणजे रिक्त संकलन क्षेत्रामध्ये आस्थापित करण्यात यावेत.
- ३) गॅसिफायर तंत्रज्ञानावर आधारित पारेषण जोड वीज निर्मिती प्रकल्पास संकलन क्षेत्र (collection area) म्हणून एक तालुका देण्यात येईल. सदर संकलन क्षेत्रातील उपलब्ध असलेले जनावरांचे खाद्य/ चारा वगळून अतिरिक्त बायोमास प्रकल्पामध्ये वापरण्यात यावा.
- ४) गॅसिफायर तंत्रज्ञानावर आधारित पारेषण जोड वीज निर्मिती प्रकल्प बॉयलर, टर्बाइन व जनरेटर मार्गाने (Combustion Route) वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना महाऊर्जाने नेमून दिलेल्या बायोमास संकलन क्षेत्रामध्ये विकसित करावयाचा असल्यास एकात्मिक पध्दतीचा अवलंब करणे आवश्यक राहिल. सदर प्रकल्पासाठी लागणारे वेडी बाभूळ, शेवरी वा तत्सम घन स्वरूपाचे जैव पदार्थ इंधन म्हणून वापरण्यासाठी प्रकल्प विकासकाने स्वमालकीच्या जमिनीवर लागवड करुन प्रकल्पास शाश्वतरित्या इंधन पुरवठा करणे बंधनकारक राहिल.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०३०६१६४५१७७३१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(स्मि.श.रानडे)

शासनाचे सहसचिव

प्रत,

१. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग, मुंबई (पत्राने)
२. महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे.

३. प्रधान सचिव, मा.मुख्यमंत्री यांचे सचिवालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई .
४. सचिव उपमुख्यमंत्री यांचे सचिवालय मंत्रालय,मुंबई.
५. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
६. अपर मुख्य सचिव,(सामान्य प्रशासन विभाग),मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव (महसूल), मंत्रालय, मुंबई.
९. अपर मुख्य सचिव (वने), मंत्रालय, मुंबई.
१०. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. प्रधान सचिव (उद्योग), मंत्रालय, मुंबई
१२. प्रधान सचिव (आदिवासी), मंत्रालय, मुंबई
१३. प्रधान सचिव (नगरविकास-२), मंत्रालय, मुंबई
१४. सचिव (ग्राम विकास), मंत्रालय, मुंबई
१५. सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग), मंत्रालय, मुंबई
१६. खाजगी सचिव, मा. मंत्री (न. व न.ऊ.) मंत्रालय,मुंबई.
१७. खाजगी सचिव, सर्व मा.मंत्री / मा.राज्यमंत्री ,मंत्रालय,मुंबई.
१८. सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई.
१९. सर्व परवानाधारक कंपन्या.
२०. विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन भवन, मुंबई.
२१. मुख्य अभियंता(विद्युत),महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासकीय इमारत, ३ रा मजला,रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई-७१.
२२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, सुत्रधार कंपनी मर्या., मुंबई.
२३. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., मुंबई.
२४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्या., मुंबई .
२५. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या., मुंबई.
२६. सर्व मंत्रालयीन विभाग
२७. ऊर्जा विभागातील सर्व कार्यासने.
२८. निवड नस्ती-ऊर्जा-७ कार्यासन, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.